

सरळसेवा प्रवेश

महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, गट-अ मधील “वैद्यकीय अधिकारी, गट-अ” संवर्गात नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन आदेश क्रमांक : PHD-११०१२/१५/२०२५-PHD (R.K.V.)

गो. ते. रुग्णालय इमारत संकुल, ८ वा मजला,

मंत्रालय, मुंबई-४०० ००१.

दिनांक: ०८ जुलै, २०२५.

वाचा:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पत्र क्र.पीएचआर१५२३/प्र.क्र.१२/२०२३/अड्डावीस, दि.१९.०३.२०२५

प्रस्तावना:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संदर्भीय दिनांक १९.०३.२०२५ च्या पत्रान्वये महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, वैद्यकीय अधिकारी, गट-अ या संवर्गात निवड केलेल्या उमेदवारांना नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देण्याची शिफारस केलेली आहे. वैद्यकीय अधिकारी, गट-अ या संवर्गातील एकूण १४६ पदांकरीता आयोगाकडे मागणीपत्र सादर करण्यात आले होते. त्यापैकी, अनाथ प्रवर्गासाठी आरक्षित ०१ उमेदवार व दिव्यांग प्रवर्गासाठी आरक्षित ०३ उमेदवार असे एकूण ०४ आरक्षित उमेदवार उपलब्ध न झाल्याने, अराखीव वर्गवारीतील एकूण ०४ पदे रिक्त ठेऊन एकूण १४२ उमेदवारांची आयोगाने शिफारस केलेली आहे. आयोगाने सूचित केल्यानुसार शिफारस प्राप्त उमेदवारांकडून साक्षांकन नमुना प्राप्त करून व उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यासत्यता व वैधतेची तपासणी आयुक्त, राज्य कामगार विमा योजना यांच्यामार्फत करण्यात येऊन, शिफारसप्राप्त उमेदवारांपैकी इच्छुकता दर्शविलेल्या एकूण ११६ उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन आदेश:-

आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांच्या अधिपत्याखालील रुग्णालये व सेवादवाखाने अंतर्गत “महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, वैद्यकीय अधिकारी, गट-अ (एस-२०, रु.५६१००-रु.१७७५००)” या संवर्गात परिच्छेद क्र.०२ मधील विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून, खालील

तक्त्यात नमूद केलेल्या शिफारसप्राप्त उमेदवारांची स्तंभ-६ येथे दर्शविलेल्या ठिकाणी नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे:-

अ.क्र.	उमेदवाराचे नाव	उमेदवाराचा मूळ प्रवर्ग	म.लो.आ.ने केलेल्या शिफारशीचा प्रवर्ग	तात्पुरती पदस्थापना
१	डॉ.(श्रीमती) फुटके रेणूका भिमाशंकर	OBC-FEMALE	OPEN-FEMALE-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
२	डॉ.सुसर शिवशंकर सखाराम	OBC	OPEN-GENERAL-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
३	डॉ.जक्कुल श्रीकांत कृष्णय्या	OPEN	OPEN-GENERAL-2	रा.का.वि.यो.रुग्णालय, वरळी, मुंबई
४	डॉ.(श्रीमती) पखिडे यशश्री हरिदास	SC-FEMALE	OPEN-FEMALE-2	सेवा दवाखाना, कामठी, जि. नागपूर
५	डॉ.शुभम शिवाजी मोहोळकर	OBC	OPEN-GENERAL-3	वै.प्र.अ. कार्यालय, पुणे
६	डॉ. गोरे राजेश गुलाब	OBC	OPEN-GENERAL-4	रा.का.वि.यो. रुग्णालय, ठाणे
७	डॉ.(श्रीमती) घोडेस्वार पल्लवी सिध्दार्थ	SC-FEMALE	OPEN-FEMALE-4	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
८	डॉ.मानकरी साईनाथ हनुमंतराव	OPEN	OPEN-GENERAL-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
९	डॉ.(श्रीमती) बोंडगे यशोदा मोहनराव	OPEN-FEMALE	OPEN-FEMALE-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर
१०	डॉ. स्वप्निल भिमराव वाठोरे	SC	OPEN-GENERAL-8	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
११	डॉ.शुभम सुरेश इंगळे	SC	OPEN-GENERAL-9	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
१२	डॉ.नवले विनय बाबाराव	OBC	OPEN-GENERAL-10	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर

१३	डॉ.(श्रीमती) बोकडे वनिता सुरेश	SBC-FEMALE	OPEN-FEMALE-6	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
१४	डॉ.(श्रीमती) गौरी शाम पोफळे	OBC-FEMALE	OPEN-FEMALE-7	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
१५	डॉ.नाझरे प्रशांत परशराम	OBC	OPEN-GENERAL-11	सेवा दवाखाना, सांगली
१६	डॉ.एकनाथ प्रकाश फदाट	EWS	OPEN-GENERAL-12	सेवा दवाखाना क्र.२, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर
१७	डॉ.कराळे अक्षय बालासाहेब	OPEN	OPEN-GENERAL-13	रा.का.वि.यो. रुग्णालय, सोलापूर
१८	डॉ.केसरे लेखराज विजय	OBC	OPEN-GENERAL-14	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
१९	डॉ.शेख मोहम्मद इलियास मोहम्मद मुस्तफा	OPEN	OPEN-GENERAL-15	रा.का.वि.यो. रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर
२०	डॉ.मेश्राम प्रशांत रामभाऊ	SC	OPEN-GENERAL-17	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
२१	डॉ.भावसार प्रसाद सतीश	OBC	OPEN-GENERAL-18	सेवा दवाखाना, अमरावती
२२	डॉ.(श्रीमती) देशमुख अपेक्षा दिलीपराव	OPEN- FEMALE	OPEN-FEMALE-8	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
२३	डॉ.पवार सुनिल रामचंद्र	EWS	OPEN-GENERAL-19	रा.का.वि.यो. रुग्णालय, सोलापूर
२४	डॉ.राठोड यशवंत विष्णू	DT-A	OPEN-GENERAL-20	सेवा दवाखाना क्र.२, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर
२५	डॉ.पांडे रोहितकुमार विजयशंकर	OPEN	OPEN-GENERAL-21	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
२६	डॉ.(श्रीमती) शेख खदीजा तबशीर कलीमोदीन	OPEN- FEMALE	OPEN-FEMALE-9	रा.का.वि.यो. रुग्णालय, सोलापूर
२७	डॉ.(श्रीमती) पाटील सायली रमेश	OBC-FEMALE	OPEN-FEMALE-11	रा.का.वि.यो. रुग्णालय, नाशिक

२८	डॉ.जाधव अक्षय जगन्नाथ	OBC	OPEN-GENERAL-22	रा.का.वि.यो. रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर
२९	डॉ.कुळधर सागर सुरेश	OBC	OPEN-GENERAL-23	सेवा दवाखाना, अंबड, जि.नाशिक
३०	डॉ.नरेंद्र बाळकृष्ण डेकणे	NT-C	OPEN-GENERAL-24	रा.का.वि.यो. रुग्णालय, सोलापूर
३१	डॉ.साठे विवेक केशवराव	SC	OPEN-GENERAL-25	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
३२	डॉ.सुरज नंदलाल कुकरेजा	OPEN	OPEN-GENERAL-26	रा.का.वि.यो. रुग्णालय, वरळी, मुंबई
३३	डॉ.विरभद्रे सिध्दांत पांडुरंग	SC	OPEN-GENERAL-27	रा.का.वि.यो. रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर
३४	डॉ.शिंदे अजय नामदेव	NT-C	OPEN-GENERAL-28	सेवा दवाखाना, महात्मा फुले मार्केट, सोलापूर
३५	डॉ.शिराळ अतुल रमेश	SC	OPEN-GENERAL-29	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
३६	डॉ.(श्रीमती) टाले स्नेहल अरविंद	OPEN- FEMALE	OPEN-FEMALE-13	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
३७	डॉ.रोहित श्रीनिवास गेडाम	SC	OPEN-GENERAL-30	सेवा दवाखाना, चंद्रपूर
३८	डॉ.सुर्यवंशी सुशील दत्तराव	EWS	OPEN-GENERAL-31	सेवा दवाखाना क्र.२, नांदेड
३९	डॉ.गायधने स्वप्निल भोजराज	OBC	OPEN-GENERAL-32	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
४०	डॉ.नाईक विजयकुमार रामराव	NT-C	OPEN-GENERAL-33	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
४१	डॉ.रजत कैलास बंसल	OPEN	OPEN-GENERAL-34	सेवा दवाखाना, जि.सातारा
४२	डॉ.(श्रीमती) देशमुख ऐश्वर्या अशोकराव	OPEN- FEMALE	OPEN-FEMALE-14	वै.प्र. अधिकारी कार्यालय, मुंबई
४३	डॉ.रमेश अमृत कलशेट्टी	OPEN	OPEN-GENERAL-35	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड

४४	डॉ.(श्रीमती) हिना दिनकर चव्हाण	SC-FEMALE	OPEN-FEMALE-15	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
४५	डॉ.आढाव गणेश अशोक	OBC	OPEN-GENERAL-36	सेवा दवाखाना अंमळनेर, जि.जळगाव
४६	डॉ.मोरे भूषण प्रल्हादराव	SC	AGAINST OPEN- SPORTS-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
४७	डॉ.साबळे निखिल मार्तंडराव	OPEN	AGAINST OPEN- SPORTS-2	सेवा दवाखाना क्र.२, अकोला
४८	डॉ.रेखाते अक्षय नामदेवराव	OBC	AGAINST OPEN- SPORTS-4	सेवा दवाखाना, चाळीसगाव, जि.जळगाव
४९	डॉ.राऊत वैभव राधाकृष्ण	OBC	OBC-GENERAL-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, उल्हासनगर
५०	डॉ.निर्मल चंद्रकांत नेमाणे	SBC	SBC-GENERAL-1	सेवा दवाखाना, नागाला पार्क, जि.कोल्हापूर
५१	डॉ.(श्रीमती) जन्मदा जयवंत पाटील	OPEN- FEMALE	OPEN-FEMALE-16	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
५२	डॉ.जाधव स्वप्नील सुंदरसिंग	DT-A	DT-A- GENERAL-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
५३	डॉ.बिराजदार नितिश शंकरराव	OBC	OBC-GENERAL-3	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
५४	डॉ.(श्रीमती) अश्विनी रामभाऊ मुंदे	NT-D- FEMALE	OPEN-FEMALE-17	सेवा दवाखाना क्र.२, जळगाव
५५	डॉ.पुरुषोत्तम दत्तराव हेंबाडे	EWS	EWS-GENERAL-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
५६	डॉ.मोटे विक्रांत बबन	NT-C	NT-C-GENERAL-1	सेवा दवाखाना, इचलकरंजी, जि.कोल्हापूर
५७	डॉ.सचिन हाणमंतराव कौटकर	NT-C	NT-C-GENERAL-2	सेवा दवाखाना, सातपूर, जि.नाशिक
५८	डॉ.(श्रीमती) देशमुख सोनाली विजयकुमार	OPEN- FEMALE	OPEN-FEMALE-18	रा.का.वि.यो. रुग्णालय, सोलापूर

५९	डॉ.जावळे कपिल कैलास	OBC	OBC-GENERAL-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
६०	डॉ.(श्रीमती) गोडे रिया विजय	OPEN- FEMALE	OPEN-FEMALE-19	वै.प्र.अ. कार्यालय, नागपूर
६१	डॉ.शेख सोहेल मेहबूब	OBC	OBC-GENERAL-6	रा.का.वि.यो. रुग्णालय, उल्हासनगर
६२	डॉ.(श्रीमती) स्वामी श्रद्धा सोमनाथ	SC-FEMALE	SC-FEMALE-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, नाशिक
६३	डॉ.(श्रीमती) स्मिता गंगाधर नाखले	OBC-FEMALE	OBC-FEMALE-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, ठाणे
६४	डॉ.पाटील शुभम ईश्वरलाल	OBC	OBC-GENERAL-7	रा.का.वि.यो. रुग्णालय मोहननगर, पुणे
६५	डॉ.आडे निलेश रामराव	DT-A	DT-A- GENERAL-2	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
६६	डॉ.चौधरी सुहास अरविंद	OBC	OBC-GENERAL-8	रा.का.वि.यो. रुग्णालय, नाशिक
६७	डॉ.(श्रीमती) जांभुळकर रिना रविंद्र	SC-FEMALE	SC-FEMALE-2	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
६८	डॉ. राठोड राहुल सर्जेराव	DT-A	DT-A-GENERAL-3	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
६९	डॉ. घोरपडे प्रसेनजीत सुरेशराव	SC	SC-GENERAL-4	रा.का.वि.यो. रुग्णालय, वरली, मुंबई
७०	डॉ.(श्रीमती) प्रज्ञा किरण देवडे (प्रज्ञा एकनाथ चव्हाण)	SC-FEMALE	SC-FEMALE-3	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे
७१	डॉ.वाणी नील मनोज	EWS	EWS-GENERAL-3	सेवा दवाखाना, वाडी, जि.नागपूर
७२	डॉ.चौधरी प्रदिप दत्तात्रय	OBC	OBC-GENERAL-9	रा.का.वि.यो. रुग्णालय, सोलापूर
७३	डॉ.शुभम कुंजन शेंडे	SC	SC-GENERAL-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
७४	डॉ.शृंगारे नितीन रमाकांत	OBC	OBC-GENERAL-10	रा.का.वि.यो. रुग्णालय, सोलापूर

७५	डॉ.टेंभेकर स्वजिल ताम्रध्वज	SC	SC-GENERAL-6	सेवा दवाखाना, वाडी, जि.नागपूर
७६	डॉ. निखिल संजयराव सातमवार	ST	ST-GENERAL-2	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
७७	डॉ. जाधव स्वजिल सुरेश	OBC	OBC-GENERAL-12	रा.का.वि.यो. रुग्णालय, नाशिक
७८	डॉ. ख्वाजा असिम मुसाब ख्वाजा मोहझझी बुद्दीन खालिद	EWS	EWS-GENERAL-4	रा.का.वि.यो. रुग्णालय, उल्हासनगर
७९	डॉ. पाटील प्रणित संजय	SC	SC-GENRAL-7	रा.का.वि.यो. रुग्णालय, नागपूर
८०	डॉ. (श्रीमती) फसाटे प्रविणा विठ्ठलराव	OBC-FEMALE	OBC-FEMALE-4	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
८१	डॉ. प्रणित युवराज गणवीर	SC	SC-GENERAL-8	सेवा दवाखाना, पाचपावली, नागपूर
८२	डॉ. मोरे ऋषिकेश राजाराम	SC	SC-GENERAL-9	रा.का.वि.यो. रुग्णालय, वरळी, मुंबई
८३	डॉ. म्हेत्रे शैलेश सुर्यकांत	OBC	OBC-GENERAL-14	रा.का.वि.यो. रुग्णालय, वाशी
८४	डॉ. गेडाम रुपेश अरुण	ST	ST-GENERAL-3	सेवा दवाखाना, हिंणघाट, नागपूर
८५	डॉ. कुरे नितीन ज्ञानदेव	EWS	EWS-GENERAL-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
८६	डॉ. जाधवर दिनेशकुमार गौतम	NT-D	NT-D-GENERAL-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, ठाणे
८७	डॉ. नागरे शुभम मुरलीधर	NT-D	NT-D-GENERAL-2	रा.का.वि.यो. रुग्णालय, वाशी
८८	डॉ. मस्के ऋशिकेश आण्णासाहेब	SC	SC-GENRAL-10	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
८९	डॉ. इंगळे महेंद्र रामचंद्र	SC	SC-GENRAL-11	रा.का.वि.यो. रुग्णालय, उल्हासनगर
९०	डॉ.प्रतीक सतीश भावसार	OBC	AGAINST OBC- SPORTS-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
९१	डॉ.जगताप ओमकार राजेंद्र	SC	SC-GENERAL-12	रा.का.वि.यो. रुग्णालय, वरळी, मुंबई

९२	डॉ.सोमवंशी राहुल विजयकुमार	SC	SC-GENERAL-13	रा.का.वि.यो. रुग्णालय, वाशी
९३	डॉ.(श्रीमती) कसबे प्रतिमा भानुदास	SC-FEMALE	SC-FEMALE-4	रा.का.वि.यो. रुग्णालय, ठाणे,
९४	डॉ.बोबडे विश्वजीत विश्वनाथ	SC	SC-GENERAL-14	सेवा दवाखाना, बुटीबोरी क्र.२ पुलगाव, नागपूर
९५	डॉ.आकोदे सुनिल देवलाल	SC	SC-GENERAL-15	रा.का.वि.यो. रुग्णालय, ठाणे
९६	डॉ.(श्रीमती) कुसळकर प्रियंका जगन्नाथ	DT-A- FEMALE	DT-A-FEMELE-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
९७	डॉ.(श्रीमती) राठोड प्रियांका भगवान	DT-A- FEMALE	DT-A-FEMELE-2	रा.का.वि.यो. रुग्णालय, उल्हासनगर
९८	डॉ.राजुरकर आशिष अशोक	SC	SC-GENERAL-18	रा.का.वि.यो. रुग्णालय, वरळी मुंबई
९९	डॉ.अभिजीत शंकर गायकवाड	SC	AGAINST-SC- SPORTS-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
१००	डॉ.(श्रीमती)शेगोकर मेघा ज्ञानदेव	SC-FEMALE	SC-FEMALE-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
१०१	डॉ.(श्रीमती) भंडारे वैशाली प्रल्हाद	OBC-FEMALE	OBC-FEMALE-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, ठाणे
१०२	डॉ.(श्रीमती) रश्मी राजकुमार जाधव	OBC-FEMALE	OBC-FEMALE-6	रा.का.वि.यो. रुग्णालय, वाशी
१०३	डॉ.(श्रीमती) वाघमारे निकीता चंद्रकांत	SC-FEMALE	SC-FEMALE-6	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
१०४	डॉ.(श्रीमती) गायकवाड सुरभी सुदेश	SC-FEMALE	SC-FEMALE-7	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
१०५	डॉ.(श्रीमती) घाटे अस्मिता अनिलकुमार (दिव्यांग)	OBC-FEMALE	DIVYANG- LOCOMOTOR DISABILITY-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, मोहननगर, पुणे

१०६	डॉ.(श्रीमती) हरडे श्वेता प्रभाकर	OBC-FEMALE	OBC-FEMALE-7	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
१०७	डॉ.शंकर कैलास जगताप	EWS	EWS-GENERAL-8	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
१०८	डॉ.शिंदे सुशिल मारोतराव	EWS	EWS-GENERAL-9	सेवा दवाखाना, बुटीबोरी क्र.१, बजेरिया, नागपूर
१०९	डॉ.मयूर महेंद्रसिंह ठाकूर	EWS	AGAINST EWS- SPORTS-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, मुलुंड, मुंबई
११०	डॉ.(श्रीमती)कुलमेथे अश्विनी ऋषी	ST-FEMALE	ST-FEMALE-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
१११	डॉ.(श्रीमती) घोडके विशाखा विरभद्र	EWS- FEMALE	EWS-FEMALE-2	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
११२	डॉ.(श्रीमती) मिर्झा गाझिया अब्दुल रहीम बेग	EWS- FEMALE	EWS-FEMALE-3	रा.का.वि.यो. रुग्णालय, नाशिक
११३	डॉ.(श्रीमती) अंकिता गौतम गडमडे	ST-FEMALE	ST-FEMALE-2	रा.का.वि.यो. रुग्णालय, वरळी, मुंबई
११४	डॉ.(श्रीमती) आकांक्षा महेंद्र तारणेकर	SBC-FEMALE	SBC-FEMALE-1	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई
११५	डॉ.(श्रीमती) पठाण रेश्मा मुस्तफा	EWS- FEMALE	EWS-FEMALE-4	सेवा दवाखाना क्र.४ चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर
११६	डॉ.(श्रीमती) पाटील जान्हवी सोमेश्वर	EWS- FEMALE	EWS-FEMALE-5	रा.का.वि.यो. रुग्णालय, कांदिवली, मुंबई

२. अटी व शर्ती :-

१. नमूद करण्यात आल्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदावरील तात्पुरती पदस्थापना ही मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल मुळ अर्ज क्र.६६०/२०२३ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
२. वरीलप्रमाणे तात्पुरती पदस्थापना देण्यात आलेल्या उमेदवाराने सादर केलेली माहिती असत्य असल्याचे आढळून आल्यास प्रस्तुतचे तात्पुरते नियुक्तीपत्र रद्दबादल करून संबंधित उमेदवारा विरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच त्यास शासन सेवेत कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येईल.

३. आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी सर्व संबंधित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व पूर्वचारीत्र्य पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्याकडून करून त्याबाबतचे प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत प्राप्त करून घ्यावे, याची संयुक्त जबाबदारी संबंधित उमेदवार व संचालक (प्रशासन), राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांची राहिल.
४. संबंधित उमेदवारांनी आवश्यकतेनुसार जात वैधता प्रमाणपत्र तसेच अप्रगत गटात मोडत असल्यास (नॉन क्रिमिलेयर) प्रमाणपत्र या आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांच्याकडे सादर करावेत. या प्रमाणपत्रांची पूर्तता सहा महिन्यांच्या कालावधीत न झाल्यास संबंधित उमेदवारांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. सदरील प्रमाणपत्रांची विहित मुदतीत पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधित उमेदवार व संचालक (प्रशासन), राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांची राहिल. तसेच याबाबतचा कार्यपुर्ती अहवाल आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी मुदतीत शासनास सादर करावा.
५. तात्पुरती नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची सर्व मुळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे संबंधित वैद्यकीय अधिकांक/ वैद्यकीय प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी पुन्हा एकदा तपासल्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करून घ्यावे.
६. महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, वैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार परीवीक्षा कालावधी पूर्ण करणे बंधनकारक राहिल. सदर परीवीक्षाधीन कालावधीत रजा घेतल्यास त्या कालावधी इतका परीवीक्षाधीन कालावधी पुढे ढकलण्यात येईल.
७. महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, वैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदाचा कार्यभार धारण केल्याच्या दिनांकापासून दोन वर्षे इतका कालावधी हा परिविक्षाधीन स्वरूपाचा राहिल. परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास किंवा वर्तणूक अयोग्य आढळल्यास त्यांची सेवा संपुष्टात आणली जाऊ शकेल किंवा त्यांचा परिविक्षाधीन कालावधी १ वर्षाच्या कालावधीसाठी वाढविला जाईल. त्या वाढवलेल्या कालावधीमध्ये देखील त्यांचे काम समाधानकारक झाले नाही तर, त्यांची सेवा कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय समाप्त करण्यात येईल.
८. परिविक्षाधीन उमेदवारास परिविक्षा कालावधीमध्ये पहिली वेतनवाढ लागू राहिल. तथापि, परीवीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याचे शासन आदेश निर्गमित झाल्याशिवाय त्यापुढील वेतनवाढ अनुज्ञेय असणार नाही.

९. परिविक्षाधीन कालावधीत कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास तसेच वर्तणूक आयोग्य आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यास ते पात्र ठरतील.
१०. परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याचे शासन आदेश नसतांना पुढील वेतनवाढ दिल्यास वेतनवाढ अनुज्ञेय करणारे संबंधित सक्षम प्राधिकारी जबाबदार राहतील.
११. महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, वैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना राज्य कामगार विमा महामंडळ विहीत करेल ते किंवा राज्य प्रशिक्षण धोरणानुसार शासन विहीत करेल ते प्रशिक्षण अनिवार्य राहिल. त्यानुसार आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी नियुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.
१२. तात्पुरती नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना त्यांचे सेवा कालावधीत केंद्र शासनाने विहित केलेल्या अटीवर चार वर्षांच्या कालावधीकरीता (प्रशिक्षण कालावधी धरून) जरूरी पडल्यास भारत संरक्षण किंवा संरक्षण सेवेशी संबंधित अशा पदावर त्यांना काम करावे लागेल, हे दायित्व सेवेच्या पहिल्या दहा वर्षांपर्यंत राहिल व ४५ वर्षे वयानंतर सर्वसाधारणपणे लागू होणार नाही.
१३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांची ज्येष्ठता संबंधित उमेदवार विहित मुदतीत रुजू झाल्यास गुणानुक्रमानुसार (Merit List) ठरविण्यात येईल. विहित मुदतीत रुजू न होणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता बाधित होईल.
१४. सदर उमेदवारांनी या शासन आदेशाच्या दिनांकापासून **एक महिन्याच्या आत नियुक्ती स्विकारणे अनिवार्य आहे.** जर विहित मुदतीत त्यांनी नियुक्ती स्विकारली नाही तर आयोगाने घेतलेल्या परिक्षेत त्यांनी मिळविलेल्या गुणवत्ताक्रमानुसार त्यांना अनुज्ञेय असलेली सेवा ज्येष्ठता मिळणार नाही. तसेच नेमणूक दिलेल्या पदावर नियुक्तीस इच्छुक नाहीत, असे समजून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.
१५. महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, वैद्यकीय अधिकारी, गट-अ या संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्ती झाल्यावर वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांचे वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील तरतुदीनुसार निश्चित केले जाईल. सदर उमेदवारांची वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर एस-२० (रु.५६१००-रु.१७७५००) अशी राहिल. याव्यतिरिक्त शासन वेळोवेळी ठरविल त्या दराने अन्य भत्ते अनुज्ञेय राहतील.
१६. सदर उमेदवारांची नियुक्ती महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, वैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतूदी तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणाऱ्या दुरुस्त्या यांच्या अधिन राहून विनियमित करण्यात येईल.

१७. उमेदवारांनी हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधीच्या नियमावलीनुसार जर ते या परीक्षा अगोदरच उत्तीर्ण झाले नसतील किंवा उत्तीर्ण होण्यापासून त्यांना सूट मिळाली नसेल तर त्यांनी एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी विषयाची परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण होणे आवश्यक राहिल. अन्यथा तदनंतर त्यांच्या पुढील वेतनवाढी रोखून ठेवण्यात येतील.
१८. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९.०३.२००३ अन्वये संगणक वापराबाबतचे ज्ञान आवश्यक अर्हता म्हणून ठरविण्यात आले असल्याने, सदर उमेदवारांनी खालीलपैकी आवश्यक एक प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांका पासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहिल, अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त होतील.
- (अ) D. O. E. A. C. C. सोसायटीच्या अधिकृत “C. C. C.” किंवा “O” स्तर “A” स्तर किंवा “B” किंवा “C” स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, किंवा,
- (ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक, संगणक ज्ञानाची अतिरिक्त अर्हता निश्चित केली आहे.
१९. ज्या उमेदवारांची दिनांक ३१.१०.२००५ नंतर शासन सेवेत नियुक्ती झाली असेल, अशा उमेदवारांना वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अंनियो-१००५/प्र.क्र.१२६/सेवा-४, दिनांक ३१.१०.२००५ नुसार नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू राहिल.
२०. सदर उमेदवारांना शासन सेवेत कमीत कमी चार वर्षे राहण्याचे किंवा न राहील्यास शासन वेळोवेळी विहित करील ती रक्कम दंड म्हणून देण्याचे बंधन राहिल. तसेच इतर सेवाशर्तीच्या पूर्ततेसाठी संबंधित वैद्यकीय अधिक्षक/वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांच्याकडे रुजू होताना त्याबाबतचे बंधपत्र लिहून द्यावे लागेल. याबाबत आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी बंधपत्र व इतर सेवाशर्तीबाबतचा नमुना विहित करून तो तात्काळ वैद्यकीय अधिक्षक/वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावा.
२१. सदर उमेदवारांना एक महिन्याची आगाऊ सूचना दिल्याशिवाय अगर एक महिन्याची आगावू वेतनपूर्ती केल्याशिवाय सेवामुक्त होता येणार नाही.
२२. सदर उमेदवारांना वर उल्लेख केलेल्या अटीशिवाय महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या इतर कर्मचारी वर्गास लागू असणारे इतर नियमसुद्धा लागू राहतील. नियमानुसार आवश्यक असल्यास त्यांना संरक्षण विभागात सेवा करण्याची हमी द्यावी लागेल.
२३. एक पती/ पत्नी हयात असतांना त्यांना दुसरा विवाह करता येणार नाही.

२४. त्यांनी राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली पाहिजे.
२५. त्यांची महाराष्ट्र राज्यात कोठेही बदली होऊ शकते.
२६. सदर उमेदवारांना नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी प्रवासभत्ता देण्यात येणार नाही.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७०८१३३६५५५४१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(चंद्रकांत ह.वडे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
२. महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई, नागपूर.
३. संचालक (प्रशासन), राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
४. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. (पत्राने)
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
६. निवासी लेखापरीक्षा अधिकारी मुंबई
७. संबंधित सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
८. सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन १६-ब/ १२), मंत्रालय, मुंबई.
९. सर्व वैद्यकीय अधिक्षक/वैद्यकीय प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना व रुग्णालय.
१०. संबंधित सर्व उमेदवार (आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांच्या मार्फत)
११. सार्वजनिक आरोग्य विभाग, निवड नस्ती सेवा-१